



CIN : L99999MH1951PLC008485

Regd. Office : A-1601, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwada, Thane (West) 400 610, Maharashtra, India

Tel : +91-22-67980888 , ● Fax : +91-22-67980899 , ● Email : contact@dil.net , ● Website: www.dil.net

Ref: DIL:DIL/BSE/2018-19/F.No.:S-23/ DE05

November 5, 2018

Corporate Relations
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Sir,

Sub: DIL Limited - Publication of Notice of the Meeting of Board of Directors scheduled on November 13, 2018

Ref: Code No. 506414

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in continuation to our intimation given vide our letter bearing Ref: DIL:DIL/BSE/2018-19/F.No.:S-23/ DE05 dated November 2, 2018 (sent through BSE website) regarding meeting of the Board of Directors of the Company scheduled on November 13, 2018, we are enclosing herewith photocopy of the newspaper publication published in Business Standard, Mumbai (English version) on page no. 6 and Sakal, Mumbai (Marathi version) on page no. 5 dated November 3, 2018 for your reference and record.

Thanking you,

Yours faithfully,
for **DIL LIMITED**

SRIKANT N SHARMA
COMPANY SECRETARY

CS Membership No: F3617

A-1601, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) 400610

Encl: as above

INDIAN TERRAIN
INDIAN TERRAIN FASHIONS LIMITED
 Regd. Office: No. 203, Velachery Tambaram Road,
 Narayanaswami, Pallikonda, Chennai - 600 100
 E-mail: response.iti@indianterrain.com
 Website: www.indianterrain.com
 Tel: +91-44-2277 9190, Fax: +91-44-2262 2897,
 CIN: L18101TN2009PLC073917

NOTICE
 NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the meeting of the Board of Directors of INDIAN TERRAIN FASHIONS LIMITED is scheduled to be held on Tuesday, 13th November, 2018 inter alia, to consider and approve the unaudited financial results of the Company as per Ind AS for the quarter and half year ended 30th September, 2018.

Further, the information is also available on the website of the Company at www.indianterrain.com as well as the website of the stock exchanges where the shares of the Company are listed i.e. www.nseindia.com and www.bseindia.com

For INDIAN TERRAIN FASHIONS LIMITED
 Date: 2nd Nov 2018
 Place: Chennai
 Ravi B.S.G
 Company Secretary & Compliance Officer

Hindustan Newsprint Limited
 (A Govt. of India Enterprise,
 A Subsidiary of HPC Ltd.)
 Newsprint Nagar P.O. Kottayam-686 616
 Phone: 04829 256211-21
 Fax: 04829 251911, 257587
 Website: www.hnlonline.com
 E-mail: hnl@hnlonline.com

NOTICE INVITING BID
 Online e-tender in prescribed form is invited for the supply of the following items on staggered delivery basis:

| Sl. No. | Item Description | Qty. | UNIT |
|---------|------------------------------|------|------|
| 1 | RAW LIME SHELL | 7800 | MT |
| 2 | SODIUM SILICATE | 2700 | MT |
| 3 | OPTICAL BRIGHTENING AGENT-OB | 150 | MT |
| 4 | AKD (SIZING CHEMICAL) | 300 | MT |
| 5 | FURNACE OIL | 1900 | MT |
| 6 | FERRIC ALUM | 200 | MT |
| 7 | SODIUM HYPOCHLORITE | 1800 | MT |

For details visit www.agprocure.gov.in & www.hnlonline.com. Sd/- HOD (com.)

Deepak Industries Limited
 CIN No. L63022WB1954PLC021638
 Regd Office: 16, Hare Street, Kolkata-700 001
 Phone: 033 2248-2391/92/93
 Fax: 033-2248-9382
 Website: www.di-india.com
 E-Mail: secretary@di-india.com

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held at 16, Hare Street, Kolkata-700 001 on Monday, the 14th November, 2018 inter-alia, to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended on 30/09/2018 and the information is also available on the website of the Company www.di-india.com and on the website of the Calcutta Stock Exchange www.cse-india.com.

Kolkata For Deepak Industries Limited
 02.11.2018 V D MALL, Company Secretary



Tube Investments of India Limited



(formerly known as TI Financial Holdings Limited)

Regd. Office: 'Dare House', 234, N.S.C Bose Road, Chennai - 600 001. Tel: 91 44 42177770-5 Fax: 91 44 42110404
 Website: www.tiindia.com E-mail id: investorservices@ti.murugappa.com
 CIN:L35100TN2008PLC069496

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2018
 (₹ in Crores)

| Particulars | Consolidated | | | |
|---|--------------------------------------|--|--------------------------------------|---------------------------------|
| | Quarter ended 30.09.2018 (Unaudited) | Half Year ended 30.09.2018 (Unaudited) | Quarter ended 30.09.2017 (Unaudited) | Year ended 31.03.2018 (Audited) |
| Total Income from Operations | 1,495.40 | 2,978.73 | 1,283.60 | 5,116.28 |
| Profit Before Tax, Exceptional and / or Extraordinary Items | 96.90 | 187.32 | 65.35 | 217.09 |
| Profit Before Tax, After Exceptional and / or Extraordinary Items | 96.90 | 190.32 | 65.35 | 213.83 |
| Profit After Tax, After Exceptional and / or Extraordinary Items | 66.80 | 129.03 | 44.48 | 155.51 |
| Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 66.07 | 126.60 | 43.43 | 160.68 |
| Paid up Equity Share Capital | 18.70 | 18.70 | 18.75 | 18.75 |
| Reserves excluding Revaluation Reserve i.e Other equity | | 1,372.64 | | 1,253.56 |
| Net worth | | 1,391.34 | | 1,272.31 |
| Outstanding Debt | | 780.55 | | 784.97 |
| Debt Equity Ratio | | 0.56 | | 0.62 |
| Earnings Per Share (of ₹1/- each) (for continuing and discontinued operations) | | | | |
| a. Basic (in ₹) | 3.41 | 6.61 | 2.26 | 7.86 |
| b. Diluted (in ₹) | 3.41 | 6.60 | 2.26 | 7.86 |
| Debt Redemption Reserve | | 112.50 | | 112.50 |
| Debt Service Coverage Ratio | | 2.30 | | 2.32 |
| Interest Service Coverage Ratio | | 9.67 | | 7.28 |

Notes:
 1. Company's Standalone Financial information is as below: (₹ in Crores)

| Particulars | Standalone | | | |
|--|--------------------------------------|--|------------------------------------|---------------------------------|
| | Quarter ended 30.09.2018 (Unaudited) | Half Year ended 30.09.2018 (Unaudited) | Quarter ended 30.09.2017 (Audited) | Year ended 31.03.2018 (Audited) |
| Total Income from Operations | 1,369.67 | 2,731.29 | 1,175.30 | 4,681.59 |
| Profit Before Tax and Exceptional Items | 84.63 | 163.66 | 66.20 | 217.94 |
| Profit Before Tax, After Exceptional Items | 84.63 | 166.66 | 66.20 | 192.69 |
| Profit After Tax, After Exceptional Items | 57.16 | 111.19 | 45.75 | 136.46 |
| Total Comprehensive Income | 52.68 | 106.29 | 45.08 | 136.89 |

2. The above is an extract of the detailed format of Quarterly financial results for the quarter and half year ended 30th September, 2018 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly financial Results are available on the stock exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and on our website www.tiindia.com.

For Tube Investments of India Limited
 S Vellayan
 Managing Director
 Place : Chennai
 Date : 2nd November, 2018

BAG
B.A.G. Films and Media Limited
 CIN: L74899DL1993PLC051841
 Registered Office: 352, Aggarwal Plaza, Plot No. 8,
 Kondli, New Delhi -110 096
 Web: www.bagfilms.com E-mail: info@bagnetwork.in

NOTICE
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, November 12, 2018, at its Corporate office, to consider and approve, inter-alia, the Un-audited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2018.

The information is also available on the Company's website viz. www.bagfilms.com and also available on the websites of Stock Exchanges viz. www.nseindia.com and www.bseindia.com.

For B.A.G. Films and Media Limited
 Sd/-
 Rajeev Parashar
 Company Secretary
 Date: 02.11.2018
 Place: Noida

Tender Notice
 e-Tender is inviting by the Divisional Forest Officer, Bankura (South) Division for Creation of Central Nursery vide NIT No. - WBFOR/BKS/RK/VY/CR.CN/NIT-3/2018-19 (2nd Call) in the website www.wbtenders.gov.in under Tender ID No. 2018_DOFR_195503_1. Last Date of submission of e-Tender is 19-11-2018 on 05.00 p.m. Details are available in www.bankuraforest.in & www.westbengalforest.gov.in
 Sd/-
 D.M. Pradhan, IFS
 Divisional Forest Officer,
 Bankura (South) Division

ADHUNIK INDUSTRIES LIMITED
 CIN - L27100WB1979PLC032200
 Regd. Office : 14, Netaji Subhas Road,
 2nd Floor, Kolkata-700001
 Tel: 033-2243 4355/2242 8551, Fax: 033- 2242 8553
 E-mail: investors@adunikgroup.co.in
 Corporate Office : 27A, Sarat Bose, Road,
 Lansdowne Towers, Kolkata-700 020
 Tel: 033- 3051 7100, Fax: 033- 2289 0285
 Website : www.adhunikindustries.com

NOTICE OF BOARD MEETING
 Pursuant to Regulation 29, 33 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held at the Corporate Office of the Company on Tuesday, 13th day of November, 2018 to inter-alia discuss, consider, approve and take on record the Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2018. The information is also placed on the website of the Company at www.adhunikindustries.com and at stock exchanges at www.bseindia.com, www.nseindia.com and www.cse-india.com.

By Order of the Board
 Sd/- Jugal Kishore Agarwal
 Managing Director
 Place : Kolkata
 Date : 02.11.2018

AYOKI MERCHANTILE LIMITED
 CIN - L17120MH1985PLC034972
 Regd. Office: Laxmi Commercial Centre,
 Room No 405, 4th Floor, Senapati Bapat Marg,
 Dadar (west), Mumbai - 400 028.
 Email: ayokimerchantile@gmail.com

NOTICE
 Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of Ayoki Merchantile Limited, will be held on **Monday, the 12th November, 2018** at 12.30 p.m. at 103 A, S.N. Banerjee Road, Kolkata-700014, inter alia

- To Consider the Unaudited Financial Result of the Company for the quarter ended on September 30, 2018.
- Any other matters with the permission of the Chairman.

For Ayoki Merchantile Limited
 Sd/-
 G L Kundu
 Company Secretary /
 Compliance Officer
 Place: Mumbai
 Date: 02.11.2018

Raymond
 LIMITED
 (CIN: L17117MH1925PLC001208)
 Registered Office: Plot No. 156/H. No. 2,
 Village Zadgaon, Rahgaon - 415612, Maharashtra
 Email: corp.secretariat@raymond.in
 Website: www.raymond.in
 Tel: 02352-232514; Fax: 02352-232513

NOTICE
 NOTICE is hereby given to the members of Raymond Limited regarding the non-availability of Minutes Books of General Meetings at the Registered Office of the Company for the purpose of inspection pursuant to section 119 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, for a period of 5 days i.e. from November 26, 2018 to November 30, 2018.

For RAYMOND LIMITED
 Thomas Fernandes
 Mumbai Director-Secretarial &
 2nd November, 2018 Company Secretary

GOLKUNDA DIAMONDS & JEWELLERY LTD.
 CIN : L36912MH1990PLC058729
 Regd. Add: G-30, Gems & Jewellery Complex-III, SEEPZ, Andheri (East), Mumbai - 400096.

NOTICE
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday the 14th November, 2018 at 15.00 hours at registered office to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended 30.09.2018 and any other business with the permission of the chair, if any.

The above information is also available on the Company's website www.golkunda.com and also on the website of the stock exchange www.bseindia.com

For Golkunda Diamonds & Jewellery Ltd.
 Kantikumar Dadha
 Chairman & Managing Director
 Place: Mumbai
 Date: 02.11.2018

ISGEC HEAVY ENGINEERING LIMITED
 Regd. Office: Radaur Road,
 Yamunanagar-135001, Haryana
 CIN: L23423HR1933PLC000097

NOTICE
 Notice is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, November 13, 2018, to consider and approve the unaudited financial results of the Company, for the quarter and six months ended September 30, 2018.

The information contained in this notice is also available on the Company's website, http://www.isgsec.com/about-us-financials-Notices.php and also on the website of the stock exchange, www.bseindia.com.

BY ORDER OF CHAIRMAN
 Sd/-
 (S.K. Khorana)
 Executive Director
 Dated: 02-11-2018 & Company Secretary

Notice Inviting Tender
 The Superintending Engineer, Western Circle, Social Sector, P.W. Dte. Purba Bardhaman invites online Tender vide NIT No. WBPWD/SS/SE/WC/NIT_25/2018_2019. Tender ID: 2018_CB_195252_1 for Roof treatment work by APP modified pre-fabricated five layer 3.00mm thick water proofing membranes at the roof of all buildings (residential & non residential) of Banda BPHC at Purulia. (RN - 18000258) Estimated Amount put to Tender :- Rs. 60,05,919/- from as per G.O. Bona fide resourceful contractor with necessary credential. Bid submission closing date 19.11.2018 up to 12.00 noon. Other details and further any corrigendum will be available in website http://wbtenders.gov.in.
 Sd/-
 Superintending Engineer
 Western Circle, Social Sector,
 P.W.Dte.

TECHNO ELECTRIC & ENGINEERING COMPANY LTD.
 (formerly - Simran Wind Project Limited)
 CIN: U40108UP2005PLC094368
 Regd. Office: C-218, Ground Floor (GR-2), Sector-63, Noida, Gautam Buddha Nagar, Uttar Pradesh, India, 201307
 Corporate Office: 1B, Park Plaza, South Block, 71 Park Street, Kolkata-700 016,
 Tel.: 033-4051 3000, Fax: 033-4051 3326
 Website: www.techno.co.in

NOTICE
 Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 14th day of November, 2018 to inter alia, consider and take on record the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter and half year ended 30th September, 2018.

For Techno Electric & Engineering Company Ltd.
 Niranjan Brahma
 Place : Kolkata
 Date : 01.11.2018 Company Secretary

BOOK YOUR COPY

Call 022 24978470
 SMS reachbs to 56677
 Email us at order@bsmail.in

Business Standard
 Insight Out

DIL LIMITED
 Corporate Identification Number (CIN) : L99999MH1951PLC008485
 Regd. Office : A-1601, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) - 400 610, Maharashtra, India.
 Tel: +91-22-6798 0800 / 888
 Fax: +91-22-6798 0899
 Email : contact@dil.net • Website: www.dil.net

NOTICE
 Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, November 13, 2018, inter-alia, to consider and approve Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2018.

The above information is also available on the Company's website (www.dil.net) and on the website of BSE Limited (www.bseindia.com).

For DIL LIMITED
 Sd/-
 SRIKANT N. SHARMA
 Vice President (Legal) &
 Company Secretary
 Dated : November 2, 2018
 Place : Thane

DIL / 89 / PREM ASSOCIATES

S. E. POWER LIMITED
 CIN : L40106GJ2010PLC091880
 Regd. Off: Survey No. 54/B, Pratnagar,
 Jarod Savli Road, Samlaya, Vadodara-391520 (GJ)
 Tel : +91 2667 251566, Mail : ce@sepower.in
 Web : www.sepower.in, phoenixruberrebora.com

NOTICE
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 12th November, 2018 at CSC, Pocket-52, CR Park, New Delhi-110019 at 10:00 A.M., inter alia, to consider, approve and take on record the unaudited financial results of the Company for the quarter/half year ended 30th September, 2018, along with Limited Review Report thereon.

This intimation is also available on the website of the Company at www.sepower.in and on the website of the Stock Exchanges, BSE & NSE at www.bseindia.com, www.nseindia.com.

By order of the Board
 For S. E. Power Ltd.
 Sd/-
 Place: Vadodara (Lipika Garg)
 Dt: 02.11.2018 Company Secretary

Jay SPEAKS

The Art of War,
 boardroom edition.

Business Standard
 Insight Out

To book your copy, call 022 24978470 or SMS reachbs to 56677 or email us at order@bsmail.in

bsindia bsindia
 www.business-standard.com

